

pers sind der Kopf, die Hände und die Füße gemeint MĀR. P. 11, 3; vgl. उपाङ्ग. — Z. 5 lies ई st. इ. — 2) Körper (vgl. तनु, मूर्ति) in der Astrol. Bez. des 1ten Hauses, des Horoskops: °विनिश्चय Fixierung —, Bestimmung des Horoskops VARĀH. BRH. S. 1, 9. Vgl. — मकाङ्ग.

अङ्गट vgl. अङ्गट, अङ्गट.

अङ्गद् 3) vgl. पादाङ्गद्. — 4) अङ्गदा f. N. der 14ten Kalā des Mondes Verz. d. Oxf. H. 18, b, 26.

अङ्गदिन् (von अङ्गद्) adj. ein Geschmeide am Oberarm tragend MBH. 3, 17078. Suçr. 2, 170, 18. काञ्चनाङ्गदिन् MBH. 12, 116.

अङ्गदेव m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 198, b, No. 467.

अङ्गन n. N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 119, b, 1.

अङ्गभेद Z. 2 lies 9, 8, 5. 22 st. 10, 13, 4. 22.

अङ्गमुद्रा f. Bez. einer best. Fingerstellung ABHIDHĀNOTTAROTTARA 98.

अङ्गमेजय (अङ्गम्, acc. von 3. अङ्ग, + र्) adj. den Leib bewegend; da- von °त्व n. das Zittern des Leibes JOGAS. 1, 31. — Vgl. अङ्गमेजय.

अङ्गपष्टि (3. अङ्ग + पृष्ठ) ein schlanker Leib Spr. 991.

अङ्गरत्नक (3. अङ्ग + र्) m. Leibwächter PAÑĀT. 136, 22.

अङ्गरत्ना (3. अङ्ग + र्) f. Leibwache PAÑĀT. 238, 6.

अङ्गलोड्य vgl. गलोड्य.

अङ्गम् UNĀDIS. 4, 215. n. Vogel UśĒVAL.

अङ्गसंस्कार, °कर्म कुर्वाणा sich putzend, sich schmückend PAÑĀT. 183, 25.

अङ्गार 1) कुलाङ्गार so v. a. Schandfleck seiner Familie PAÑĀT. 211, 14. कुलाङ्गारी von einem Weibe HARIV. 9940. स्वक्तेनाङ्गारा आकर्षिताः so v. a. du hast das Feuer selbst angeschürt PAÑĀT. 32, 17. समाकृष्टा ह्येते प्रलयदक्तेनाद्गामुरशिखाः स्वक्तेनाङ्गाराः Spr. 98.

अङ्गारक m. N. pr. eines Asura KĀTĀS. 11, 39. 53.

अङ्गारककर्मात्त (अङ्गारक Kohle + कर्मात्) m. Kohlenbrennerei MBH. 12, 5334. अङ्गारकर्मात्त ed. Bomb. Der Schol. erklärt °कर्मात्तम् (गत्वा) durch कर्मारगृहसमीपम्. An der entsprechenden Stelle PAÑĀT. III, 166 wird स गत्वाङ्गारके नीत्वा gelesen und BENFEY fasst अङ्गारक als Kohlenhaufen.

अङ्गारकतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 67, a, 1.

अङ्गारकदिन (अङ्ग + दिन) n. der Tag des Mars, Bez. des 14ten Tages in der dunklen Hälfte des Kaitra As. Res. 3, 279. — Vgl. अङ्गारवार.

अङ्गारकारक (अङ्ग + 1. का°) m. Kohlenbrenner, Köhler Spr. 4560. — Vgl. अङ्गारिक.

अङ्गारकारिन् m. dass. MBH. 2, 2109.

अङ्गारकुष्ठक vgl. कुष्ठक.

अङ्गारकेचरतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 66, b, 21.

अङ्गारगती f. N. pr. eines Flusses: °संगममाहात्म्य Verz. d. Oxf. H. 63, b, 41.

अङ्गारपर्णी f. Clerodendrum Siphonanthus R. Br. RATNAM. 37.

अङ्गारवती f. N. pr. einer Tochter des Asura Aṅgāraka KĀTĀS. 11, 39.

अङ्गारवार (अङ्ग + वार) dies Martis, Dienstag Verz. d. Oxf. H. 105, b, 40.

अङ्गारिन् adj. so eben von der Sonne verlassen VARĀH. BRH. S. 86, 12;

vgl. अङ्गारिणी 2.

अङ्गिन् 1) Gegens. अङ्ग TS. 7, 5, 12, 2. m. ein körperhaftes —, ein lebendes Wesen RAĢH. 10, 39.

V. Theil.

अङ्गिरस् Z. 15 lies 11, 6, 13 st. 11, 8, 13. — 1) b) अङ्गिरसः als Bezeichnung des Atharvaveda TS. 7, 5, 12, 2. — 2) Aṅgiras als Agni MBH. 3, 14106. fgg. अङ्गिरस् = आङ्गिरस HARIV. 478.

अङ्गिरस्य m. mit dem Bein. Brahmanja N. pr. eines Ṛshi Ind. St. 3, 201, b.

अङ्गीकर् einwilligen in, sich einverstanden erklären mit (acc.) KĀTĀS. 13, 70. 75. तद्वचनमङ्गीकृत्य einwilligend in so v. a. versprechend es zu thun PAÑĀT. 236, 4. अङ्गीकृतमुत्सृजन् seiner Zusage untreu werdend Spr. 672. अभिप्रायमङ्गीकृत्य sich zu eigen machend, annehmend PAÑĀT. 168, 25. so v. a. sich Etwas gefallen lassen: अत्तमेनो निर्यं मूढः सो ऽङ्गीकृत्य RĀĀ-TAR. 5, 177. Spr. 704.

अङ्गीकरा (von अङ्गीकर्) n. das Zustimmen, sich-einverstanden-Erklären mit: तैदेक्यस्य वाक्यार्थत्वाङ्गीकरणे VedĀNTAS. (Allah.) No. 100. das Versprechen Spr. 1733.

अङ्गीकार Zustimmung, Annahme VedĀNTAS. (Allah.) No. 101.

अङ्गुरि Z. 1 lies 5, 31, 11 st. 5, 3, 11.

अङ्गुलि 3) vgl. Ind. St. 8, 432. 436. कृत्रिमं च तथा दुर्गं मित्वा मिवात्तमनो ऽङ्गुलिः MĀR. P. 49, 36.

अङ्गुलि 1) वृषो ऽङ्गुलीनाम् so v. a. Daumen Ind. St. 4, 365. — 3) zu streichen, da an der angeführten Stelle der Finger gemeint ist.

अङ्गुलिका (von अङ्गुलि) f. (sc. पिपीलिका) eine Ameisenart Suçr. 2, 290, 14.

अङ्गुलिमालिन् (अङ्गुलि + मा°) adj. ein Halsband von (abgehauenen) Fingern tragend; m. N. pr. eines Mannes WASSILJEV 134.

अङ्गुलिमोदन wohl das Knacken mit den Fingern.

अङ्गुलीय m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 53, b, 25.

अङ्गुष्ठ 2) hierher wohl: मातङ्गाः — अङ्गुशाङ्गुष्ठेनादिताः MBH. 9, 1005. — 3) vgl. Ind. St. 8, 437.

अङ्गुष्प, st. dessen अङ्गुष्प UNĀDIS. 4, 76.

अङ्गुष्ठा Z. 2 lies 6, 14, 1 st. 6, 11, 1.

अङ्गुष्थिन् vgl. अङ्गुष्प.

अङ्गुि Fuss eines Sessels WEBER, RĀMAT. UP. 321. so v. a. पाद bei den Metrikern Ind. St. 8, 328.

अङ्गुिपर्णी lies lagopodioides.

अच् 2) गतेषु लीलाञ्चितविधमेषु ornatus (St.) KUMĀR. 1, 34. Viel- leicht लीलाञ्चित° (vgl. u. अञ्चित 1, b., चित und अञ्चित unter 1. चि simpl. und mit अच्). Statt स्वेदकणाञ्चित AMAR. 78 (Spr. 962) ist wohl °कणाञ्चित (nicht °कणाङ्कित) zu lesen und ebenso पुलकाञ्चित st. पुलकाञ्चित BRAHMA-P. in LA. (II) 53, 7. ad ÇĀK. 63 पुलकाञ्चित neben पुलकाञ्चित. Ein पुलकाञ्च nach der Analogie von रोमाञ्च anzunehmen, wie GILDEMEISTER will, ist nicht rathsam, da पुलक nicht = रोमन् ist. — 3) अञ्चित kraus, lockig: स्वसिताञ्चितमूर्धजा MBH. 1, 2792. R. GORR. 2, 66, 25, wo प्रकीर्णाञ्चितमूर्धज st. प्रकीर्णाञ्चित° zu lesen ist.

— अधि vgl. अद्यच्.

— अनु vgl. अनुक, अनुवच्.

— अप vgl. 1. अपाक, अपाच्.

— अपि vgl. अपीच्य.

— अभि vgl. 2. अभीक.

— अच्, partic. अच्ञित gesenkt: अचनन ŚĪH. D. 71, 11. — Vgl. अच्ञ.